

# TILAK MAHARASHTRAVIDYAPEETH, PUNE

## M.A. YOGA

### EXAMINATION : DECEMBER-2023

#### FIRST SEMESTER

Sub. : Sub. : Shrimad Bhagwad Gita (102)

Date: 06/12/2023

Total marks: 60

Time: 10.00 am to 12.30 pm

#### Instructions:

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

#### Q. 1. Multiple choice questions.

(10)

1. Pranamay Kosha is related to \_\_\_\_\_.
  - a) Vat
  - b) Prana
  - c) A & B
  - d) None of these
2. Bhagwadgeeta is originally found in Sanskrit mahakavya \_\_\_\_\_.
  - a) Ramayan
  - b) Mahabharat
  - c) Srimadbhagwat
  - d) Shrikrishnacharitra
3. In Bhagwad geeta \_\_\_\_\_ shlokas are said by Arjuna.
  - a) 84
  - b) 64
  - c) 74
  - d) 94
4. In *Preyas Karma*
  - a) Process is difficult but end is good
  - b) Process is good but end is difficult
  - c) Process is difficult, end is also difficult
  - d) Process is good, end is also good.
5. 3<sup>rd</sup> Chapter of Srimad Bhagwadgeeta is \_\_\_\_\_.
  - a) Dhyanyog
  - b) Karmayog
  - c) Purushottamyog
  - d) Bhaktiyog
6. \_\_\_\_\_ number of adhyayas are in Srimad Bhagwadgeeta.
  - a) 28
  - b) 38
  - c) 18
  - d) 48
7. Three ways to reach God *Dnyan, Bhakti &* \_\_\_\_\_.
  - a) Sankhya
  - b) Karma
  - c) Buddhi
  - d) Dhyan
8. \_\_\_\_\_ Yog Ucchyte.
  - a) Indriyanigraha
  - b) Ashtang
  - c) Asana
  - d) Samatvam
9. Of which of the following is not Karmendriya ?
  - a) vak
  - b) pani
  - c) pad
  - d) tvak



६. श्रीमद्भगवद्गीते मध्ये ..... अध्याय आहेत.  
 अ) २८ ब) ३८  
 क) १८ ड) ४८
७. भगवंतार्यंत पोचण्याचे तीन मार्ग - ध्यान , भक्ती व .....  
 अ) सांख्य ब) कर्म  
 क) बुद्धी ड) ध्यान
८. .... योग उच्यते.  
 अ) इंद्रियनिग्रह ब) अष्टांग  
 क) आसन ड) समत्वं
९. .... कर्मेन्द्रिय नाही.  
 अ) वाक ब) पाणी  
 क) पाद ड) त्वाक
१०. पतंजली मुनींनी ..... चे वर्णन केले आहे.  
 अ) भक्तीयोग ब) अष्टांगयोग  
 क) सांख्य योग ड) क्रियायोग

**प्र.२. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार)**

**(२०)**

- १) आत्म्याची लक्षणे स्पष्ट करा.
- २) सद्य परिस्थितीमध्ये भगवद्गीतेतील तत्वांची उपयोगिता स्पष्ट करा.
- ३) कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वर्णन करा.
- ४) आदर्श योग्याची लक्षणे स्पष्ट करा.
- ५) स्थितप्रज्ञाची लक्षणे स्पष्ट करा.
- ६) अष्टांग योग

**प्र.३. खाली प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. (कोणतेही दोन)**

**(३०)**

- १) श्रीगदमभगवद्गीतेची पार्श्वभूमी स्पष्ट करा.
- २) भगवद्गीतेनुसार 'ध्यानयोग' चे वर्णन करा.
- ३) भगवद्गीतेनुसार 'भक्तियोग' चे वर्णन करा.